

१९८६ पूर्वीच्या तसेच १९९६ नंतरच्या निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात/कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबतची प्रकरणे त्वरेने महालेखापाल कार्यालयाकडे पाठविणेबाबत.

## महाराष्ट्र शासन

### वित्त विभाग

शासन परिपत्रक, क्रमांक: सेनिवे-१००२/३६/सेवा-४,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक २२ फेब्रुवारी २००२

- वाचा :- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक -सेनिवे-१०९९/३०२/सेवा-४, दिनांक १५ नोव्हेंबर १९९९.  
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-सेनिवे -१०९९/३०४/सेवा-४, दिनांक १५ नोव्हेंबर १९९९.  
३) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक- सेनिवे-१००१/२४४/सेवा-४, दिनांक २० ऑगस्ट २००१.  
४) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक - सेनिवे-१००१/प्र.क्र. २७०/सेवा-४,दिनांक १५ ऑक्टोबर २००१.

### परिपत्रक

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक- सेनिवे-१०९९/३०२/सेवा-४, दिनांक १५ नोव्हेंबर १९९९ च्या परिच्छेद-१३ (डी) अन्वये अशा सूचना देण्यात आल्या होत्या की, विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांनी सेवा पुस्तकात वेतन पडताळणी पथकाकडून करण्यात आलेल्या वेतन पडताळणीसंबंधी, तसेच तात्पुरते निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतन/उपदान/निवृत्तिवेतनाचे अंशराशीकृत मूल्य इत्यादीसंबंधीच्या आवश्यक त्या नोंदी घेऊन सेवापुस्तकांसह निवृत्तिवेतनविषयक कागदपत्रे, यथास्थिती, महालेखापाल, मुंबई/नागपूर यांचेकडे सुधारित निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतन /उपदान आणि निवृत्तिवेतनाचे अंशराशीकृत मूल्य यांच्या सुधारित रकमा प्राधिकृत करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबर २००० पूर्वी पाठवावीत. त्याचप्रमाणे शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक-सेनिवे -१०९९/३०४/सेवा-४, दिनांक १५ नोव्हेंबर १९९९ अन्वये १९८६ पूर्वीच्या निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतन/ कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबतची कार्यवाही विहित कार्यपद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत निदेश देण्यात आलेले आहेत. तथापि, महालेखापाल, मुंबई यांच्या कार्यालयाने वरील सूचनांचे पालन होत नसल्याचे शासनाच्या निर्दर्शनास आणून दिलेले आहे. महालेखापालांनी शासनास कळविले आहे की, १९८६ पूर्वीच्या महालेखापालांच्या कार्यालयाकडे प्राप्त झालेली नाहीत. वास्तविक सदरहू प्रकरणे त्वरेने निकालात काढण्यासाठी महालेखापालांनी त्यांच्या कार्यालयात स्वतंत्र कक्षांची निर्मिती केलेली आहे. मात्र शासनाच्या विभाग/कार्यालय महालेखापालांनी त्यांच्या कार्यालयात स्थापनेमागचा हेतू साध्य होत नसल्याची माहिती महालेखापालांनी दिलेली आहे.

२. शासनाने या बाबीची गंभीर द्रुखल घेतलेली असून शासन आता असे निदेश देत आहे की, सर्व विभाग/कार्यालय प्रमुखांनी १९८६ पूर्वीच्या तसेच १९९६ नंतरच्या निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या निवृत्तिवेतनात/कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबतची कार्यवाही त्वरेने करून अशी प्रकरणे विनाविलंब

महालेखापालांच्या कार्यालयाकडे अंतिम प्राधिकृतीसाठी पाठवावीत. संबंधित निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनात/कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करताना उपरोल्लेखित क्रमांक ३ व ४ येथील परिपत्रकांद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी. अशी प्रकरणे प्रलंबित राहिल्याच्या परिणामी कोणतेही न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास याबाबतची संपूर्ण जबाबदारी विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुखांची शाहील यांची सर्व विभाग/कार्यालय प्रमुखांनी कृपया नोंद घ्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वसन्त वा. चौधरी,  
शासनाचे उप सचिव.

प्रति,  
 महालेखापाल (लेखा व अनुजेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई (१२५ प्रती),  
 महालेखापाल(लेखा व अनुजेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१२५ प्रती),  
 महालेखापाल (लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),  
 महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),  
 संचालक, लेखा व कोषागार, मुंबई (५ प्रती),  
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (२५ प्रती),  
 संचालक, माहिती व जलसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई, (५०० प्रती).  
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोण भवन, वाशी, नवी मुंबई (१० प्रती),  
 उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती (प्रत्येकी १० प्रती),  
 वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक (प्रत्येकी १५ प्रती),  
 निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),  
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),  
 राज्यपालांचे सचिव,  
 मुख्य मंत्रांचे सचिव,  
 उप मुख्य मंत्रांचे सचिव,  
 सर्व मंत्री व राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,  
 \*प्रबंधक, मूळ नाय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
 \*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
 \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
 \*सचिव, महाराष्ट्र विधानसंडळ सचिवालय, मुंबई,  
 \*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
 \*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कुटीर क्र.३ व ४, अधिदान व लेखा कार्यालय आवार, मंत्रालयासमोर, मुंबई,  
 मंत्रालयातील सर्व विभाग,  
 विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपरिंकस रोड, नवी दिल्ली,

संत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख, सर्व विभागीय आयुक्त (प्रत्येकी ५ प्रती), सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती), सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष (प्रत्येकी ५ प्रती), सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (प्रत्येकी २५ प्रती), शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती), तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती), संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती), सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती), सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती), शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, दिल्ली/उत्तर/पश्चिम, सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ (प्रत्येकी ५ प्रती), सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य (प्रत्येकी ५ प्रती), सर्व जिल्हांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५ प्रती), कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर (१० प्रती), कुल सचिव, मराठाडा कृषि विद्यापीठ ; परभणी (१० प्रती), कुल सचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला (१० प्रती), कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नगिरी (१० प्रती), ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२ प्रती), शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती), उच्च व तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती), कृषि व पशुसंवर्धन, दुर्घट व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती), वित्त विभागातील सर्व कार्यालय, निवड नस्ती, कार्यालय सेवा-४.

\*पत्राद्वारे.

xxxxxxxxxx